

स्थायदेत्यः पुष्पति विग्रहम् HARI. 3129. 8244. R. 2, 94, 10 (103, 10 GORR.). 6, 2, 48. RAGH. 3, 32. 4, 11. 9, 5. 16, 58. KUMĀRAS. 1, 25. 7, 18. 78. ÇAK. 18, 10, 6. MĀLAV. 12. 21, 10. 63, 20. MECH. 78. SPR. 1726. मैत्रीमशे-भूतानि पुष्पतु सकले जने MĀRK. P. 118, 14. SIB. D. 31, 1. med.: एकं पुष्प-माणी शिशुन्तरम् HARI. 3438. नापुष्पत श्रियं वृत्ता निराशा इव निर्धनाः R. 5, 16, 20. seltener पुष्पाति in dieser Bed.: नहींश्वरव्याहृतयः कदाचित्पुज्जति लोके विपरीतमर्थम् KUMĀRAS. 3, 63. पुष्पाति विश्वनगरः जिल द्व-भूमयम् DHŪRTAS. 70, 12. Mit पोषम् (पुष्टिम्, वृद्धिम्) verbunden: मृदुल-पोषं पुष्पियम् VS. 4, 26. स शतान्योषां श्रुपुष्पत् TS. 7, 1, 9, 1. PĀNKAV. BR. 8, 4, 6, 19, 5, 10, 24, 10, 7, 9. SHADV. BR. 3, 7. शृच्च लः: पोषमास्ते पुष्पधान् ८० v. a. dem Einen strömt eine Fülle von Liedern zu RV. 10, 71, 11. यस्मि-न्नपुष्पन्नादेते समयो पुष्टिं जनाः RAGH. 18, 31. श्रुमेः शरीरावपौर्विदिने दिने पुणोष वृद्धिम् 3, 22. — partic. पुष्ट 1) adj. genährt, wohlgenährt, sich in einem gedeihlichen Zustande befindend AK. 3, 2, 46. मांसैर्वथो पुष्टः MBH. 1, 6032. गया हि चिरपुष्टेन दुःखसंवर्धितेन च R. 2, 53, 20. SPR. 1236. 2409. KATHĀS. 32, 160. BHĀG. P. 3, 1, 15. MĀRK. P. 50, 73. पुष्टेष्वाशै: MBH. 5, 5959. BHĀTR. 3, 98. सुपुष्टं कृतम् (शिशुगोपागम्) PĀNKAT. 182, 13. पुष्टाङ्ग HIT. 17, 15. यदा म॑ येत् भावेन वृष्टे पुष्टं बलं स्वकम् M. 7, 171. R. 1, 1, 87. 3, 14. 53, 5. R. GORR. 1, 54, 17. VEDĀNTAS. (Allah.) No. 81. श्राद्धेय-स्वयं पुष्टेभ्यः प्राणायत शकुतकाः: gepflegt MBH. 12, 9303. reichlich HALĀJ. 4, 16. वृष्टि VARĀH. BR. S. 9, 27. 24, 24. श्री 61, 1. M. 4, 231. reich an, gesegnet mit: कलागुणैः समडो वसुना नातिपुष्टो ऽभवत् DA-ÇAK. in BENF. Chr. 184, 14. volltönend: वृष्टपुष्टस्वरैस्तत्र द्विजेन्द्रवल्म्य-भाषितैः HARI. 14063. उत्ताच वचनं सम्यक् वृष्टपुष्टपदान्तरम् 14124. vollkommen, vollständig; श्र॒ unvollständig, mangelhaft: श्रुतिदुष्टापुष्टार्थत्वादयः SIB. D. 7, 19. अपुष्टार्थ n. Bez. eines rhetorischen Fehlers: प्रकृतानुपुक्तार्थमुपुष्टार्थं तदुच्यते PRATĀPAR. 61, a, 2. Beispiel: व्यर्थाष्टार्थार्थबाहूनाममीषामीदणां दशाम्, wo die Umschreibung अष्टार्थार्थ die Hälfte der Hälften von acht für zwei getadelt wird. Vgl. काका०, दिवा०, धाङ्ग०, पर०, वाक्यपुष्टा. — 2) n. was Jmd herangewachsen, gediehen ist: Erwerb, Besitz, Habe, Wohlstand (vorzugsweise an Lebendem: Kindern, Vieh u. s. w.) RV. 1, 103, 5. यथा शमस्तद्विष्टे चतुष्पदे विश्वं पुष्टं यामे श्र-स्तिमव्वनातुरम् 114, 1. 162, 7. 2, 12, 4. 9, 33, 1. गोमद्योवन्मयस्तु पुष्टम् AV. 18, 3, 61. श्रा पुष्टमेवा वसु॒ 6, 79, 2. 4, 24, 7. 5, 3, 7. 7, 19, 1. 79, 3, 12, 1, 29. 14, 2, 27. VS. 18, 10. 20, 10. 26, 19. KAUC. 72.

— caus. 1) aufziehen, aussüttern, ernähren; gediehen machen, hegen, pflegen DAUTUP. 33, 77. MBH. 13, 2633. प्राणवद्वयेऽन्त्यान्स्वकायमिव पोषयेत् SPR. 1890. तं प्रभूतमासादिविविधाकृतेण पोषयामासुः PĀNKAT. 192, 22. 191, 18. MĀRK. P. 28, 19. 75, 26. 125, 64. SPR. 867. DRAŚTĀNTAÇ. 77 bei HABE. 224. श्राद्धेय TBA. 4, 6, 2, 1. स नैपयत्सं पोषयत् RV. 5, 9, 7. — 2) ernähren —, süttern lassen: स्वमपत्यजातमन्यैद्विजैः परम्पता: खलु पोषयति ÇAK. 118.

— श्रनु fortwährend gediehen, erblihen: श्रनु वीरेरुं पुष्पास्मि गोभिर् न्वस्त्रैरुं सत्त्वं पुष्टः VS. 26, 19. nach Jmd (acc.) gediehen SHADV. BR. 3, 7.

— परि, partic. परिपुष्ट gehegt, gepflegt: बीजाङ्गुरः सूक्ष्मः परिपुष्टो ऽभिरूपितः SPR. 2316. gesegnet mit, reichlich versehen mit: विषयैः परिपुष्टा-नो जीवनं नान्यत्रा भवेत् Verz. d. Oxf. H. No. 71, CI. 3. धनविग्रा० KULL. zu M. 3, 277. gesteigert: श्रनुच्छक्वाः प्रत्युत परिपुष्टा एव भावाः

IV. Theil.

810  
स्थायिनः) SIB. D. 76, 9. Vgl. परिपुष्टात्. — caus. ernähren, hegen, pflie-  
gen SPR. 2602. Vgl. परिपोषक fgg.

— प ernähren, füttern, unterhalten: (ए) स्वकुटुम्बमेवानुदिनं प्रपुज्ञा-  
ति BAIE. P. 5, 26, 10. स्वप्राणान्यः परपुज्ञाति 1, 7, 87. प्रो त्ये  
श्रयोऽपिष्ठु विश्वं पुष्पति वार्यम् RV. 5, 6, 6.

— वि, विपुष्ट s. bes., da hier eine Zusammensetzung mit dem ferti-  
gen partic. Statt findet.

— सम् zunehmen: दूर्तुर्पति न गोचरं किमपि संपुज्ञाति (विद्याष्टमस्तर्ध-  
नम्) BHĀTR. 2, 13.

2. पुष् (= 1. पुष्) adj. in विश्व०.

3. पुष्, पुष्टिं v. 1. für वृष्टे theilen, vertheilen DAUTUP. 26, 106.

पुष् 1) adj. von 1. पुष् in प्रण०. — 2) m. N. pr. eines Veda-Lehrers HIOUEN-THSANG I, 73. — 3) f. श्रा eine best. Pflanze, = लाङ्गलिकी ÇABDAK. im ÇKDRA. — Vgl. त्रिपुष्टा.

पुष्टयै adj. viell. wohlgepflegt, gedeihlich (von 1. पुष्): वंसग RV. 10, 106, 5.

पुञ्जः ein zur Erklärung von पुञ्जत् angenommenes Wort im gāpa सिद्धादि zu P. 5, 2, 97. Vgl. पौञ्जिति.

पुञ्कर UṇḍIS. 4, 4. gaṇa वर्णादि zu P. 4, 2, 82. n. SIDHA. K. 249, b, 2. 1) n. blaue Lotusblüthe AK. 1, 2, 3, 40, 3, 4, 25, 188. H. 1161. an. 3, 579. fg. MED. r. 187. HALĀJ. 3, 57, 5, 72. पस्ते गृन्धः पुञ्करमाविवेश AV. 12, 1, 24. 14, 3, 8. VS. 11, 29. TBA. 1, 2, 1, 4. ÇAT. BR. 4, 1, 5, 16. स्त्रं च यो विभूयः पुञ्करस्य MBH. 1, 731. 7, 1014. 12, 6800. fg. 9816. 13, 4508. 4554. fg. HARI. 2224. 7070. R. 2, 95, 14. SUÇR. 1, 211, 13. 299, 4, 2, 207, 2. पु-  
ञ्करेत्तणा MBH. 1, 4704. 8010. 5, 3533. R. 2, 61, 8. °पलता खान्द. UP. 4, 14, 3. पया च पर्णे पुञ्करम्पावसिक्तं (lies: पुञ्कर०) जलं न तिष्ठेत् MBH. 3, 255. °पञ्च SPR. 21. °पञ्चनेत्र RAGH. 18, 29. शतपुञ्करा (स्त्रकृ) ÅÇV. ÇA. 9, 9. PĀNKAV. BR. 18, 9, 7. R. 4, 21, 25. 6, 4, 53. 112, 79. MBH. 3, 11353. Bildliche Bez. des Herzens: पितरं सर्वभूतेषु पुञ्करे निभृतं विदुः MBH. 5, 1790. AMRĀTAVINDŪP. in Ind. ST. 2, 61 (Irrthum nach WEBER). — 2) ein best. heilkräftiges Kraut, Costus speciosus oder arabicus AK. 2, 4, 5, 11. 3, 4, 25, 188. H. an. MED. HALĀJ. 5, 72. Vgl. पुञ्करमूल. — 3) n. Kopf des Löf-sels: निविकृं पुञ्करे मधु RV. 8, 61, 11. विश्वेदेवा: पुञ्करे लादत्त 7, 33, 11. Hierher auch wohl: लामग्ने पुञ्कराद्यथर्वा निरमन्थत 6, 16, 18. ज्ञुचं प्रागदपंडे प्रत्यक्षपुञ्कराम् AIT. BR. 7, 5. KĀTJ. ÇA. 4, 3, 37. 38. 9, 2, 13. 26, 1, 30. GRHĀSĀDÄGR. 1, 32. — 4) n. die Spitze des Elefantenrüssels AK. H. 1224. H. an. MED. HALĀJ. 2, 64. 5, 72. VARĀH. BR. S. 66, 7, 8. °मुख ÇA. 5, 30. (शावाम्) पुञ्कराद्येणाकृष्णभाजीत् PĀNKAT. 80, 8. — 5) n. das Fell auf der Trommel, = वाघभाष्टमुख, तूर्यास्य, तूर्यवक्त्र AK. 3, 4, 25, 188. H. an. MED. HALĀJ. 3, 72. तूर्यरक्तपुञ्करैः RAGH. 17, 14. पुञ्करेष्वा-कृतेषु MEGU. 67. MĀLAV. 20. Die beiden letzten Stellen könnten auch zu 5. gezogen werden. — 6) m. eine Art Trommel (vgl. पुञ्करत्) DHAU. bei WILS. पाणवा: पुञ्कराशैव मृद्गः पट्टानकाः MĀRK. P. 106, 61. — 7) m. eine Art Schlange H. an. MED. — 8) m. eine Kranichart, Ardea sibirica (wie alle Synonyme von Lotus) AK. 2, 5, 22. H. 1328. H. an. MED. HALĀJ. 2, 89. PĀNKAT. 157, 4. — 9) n. Klinge eines Schwertes AK. TRIK. 3, 3, 361. H. an. MED. HALĀJ. 5, 72. — 10) n. Schwertscheide MATHUBECĀ zu AK. ÇKDRA. — 11) n. Pfell, = काण्ड H. an. MED. — 12) n. Käfig ÇABDĀRTHAK. bei WILS. — 13) n. Luft, Lustrum NAIGA. 1, 3. NIKA. 3, 14.